



Olympia Industries Ltd.

Regd. Adds.: C-205, Synthofine Industrial Estate, Behind Virwani Industrial Estate, Goregaon (East), Mumbai - 400 063, Maharashtra, India.
Tel.: 022 42138333 | info@olympiaindustriesltd.com | www.olympiaindustriesltd.com | **C.I.N. No.:** L52100MH1987PLC045248

Date: 06th November, 2020

To,
Corporate Relationship Department,
Bombay Stock Exchange Limited
14th Floor, P.J Towers,
Dalal Street, Fort,
Mumbai – 400001
Scrip Code: 521105 | Scrip: OLYMPTX

Subject: Publication of Notice of Board Meeting in News Paper

Dear Sir/ Madam,

Please find enclosed herewith submission of newspaper advertisements in The Free Press Journal (English Language Newspaper) & Navshakti (Regional Language Newspaper) dated 6th November, 2020 for the Notice of Board Meeting to be held on Friday, 13th November, 2020 inter alia to consider, approve and take on record the Unaudited Financial Results of the Company for the quarter and half year ended 30th September, 2020.

This is for your information & record.

Thanking You,
Yours Faithfully,

For Olympia Industries Limited

Radhika Jharolla
Company Secretary and Compliance Officer



Encl: As above

DISCLAIMER

The Free Press Journal does not vouch for the authenticity or veracity of the claims made in any advertisement published in this newspaper. Readers are advised to make their own inquiries or seek expert advice before acting on such advertisements.

The printer, publisher, editor and the proprietors of the Free Press Journal Group of newspapers cannot be held liable in any civil or criminal court of law or tribunal within India or abroad for any alleged misleading or defamatory content or claim contained in any advertisement published in this newspaper or uploaded in the epaper on the official website. The liability is solely that of the advertiser in which The Free Press Journal has no role to play.

CHANGE OF NAME

NOTE

Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

WE THE PARENTS 1) AAMIR ASHRAF ABDUL GAFFAR SIDDIQUI (FATHER) & USHNA AAMIR SIDDIQUI (MOTHER) OF OUR MINOR CHILD I.E. AIRAH AAMIR ASHRAF SIDDIQUI HAVE CHANGED HER NAME FROM "AIRAH AAMIR SIDDIQUI" TO AS AIRAH AAMIR ASHRAF SIDDIQUI" AS PER ADADHAR. CL-110465

I HAVE CHANGED MY NAME FROM "AAMIR SIDDIQUI" TO AS "AAMIR ASHRAF ABDUL GAFFAR SIDDIQUI" AS PER ADADHAR. CL-110465 A

I HAVE CHANGED MY NAME FROM ASLAM TAYMUL KHAN TO ASLAM KHAN VIDE AFFIDAVIT NUMBER WC 356688. CL-308

I HAVE CHANGED MY NAME FROM AKHTAR KHAN TO SHAMIM AKHTAR KHAN AS PER ADHAR CARD NUMBER 4375 8771 2103 CL-358

I HAVE CHANGED MY NAME FROM RAYAN KHAN / KHAN RAYAN AKHTAR TO RAYAN SHAMIM AKHTAR KHAN AS PER ADHAR CARD NUMBER 3091 0704 9611 CL-358 A

I HAVE CHANGED MY NAME FROM DOMINIC SANTAN GODINHO TO DOMINIC GODINHO AS PER DOCUMENT. CL-845 A

I HAVE CHANGED MY NAME FROM SANCHALI PRANAY KUMAR KAPADIA TO SANCHALI PRANAY KAPADIA AS PER DOCUMENT. CL-845 A

I HAVE CHANGED MY NAME FROM PRANAY KUMAR MADHUSUDAN KAPADIA TO PRANAY MADHUSUDAN KAPADIA AS PER DOCUMENT. CL-845 B

I HAVE CHANGED MY NAME FROM VANDANA VASANT VALJI BHADRA TO VIJYA VASANT BHADRA AS PER DOCUMENT. CL-845 C

I HAVE CHANGED MY NAME FROM VIJYA VASANTKUMAR BHANUSHALI BHADRA TO VIJYA VASANT BHADRA AS PER DOCUMENT. CL-845 D

I HAVE CHANGED MY NAME FROM VASANTKUMAR VALJI BHANUSHALI BHADRA TO VASANT VALJI BHADRA AS PER DOCUMENT. CL-845 E

WE, MR. VASANT VALJI BHADRA AND MRS. VIJYA VASANT BHADRA WANT TO CHANGE THE NAME OF OUR MINOR CHILD FROM AAYUSH VASANT BHANUSHALI BHADRA TO AAYUSH VASANT BHADRA AS PER DOCUMENTS. CL-845 F

I HAVE CHANGED MY NAME FROM POOJA KUMARI TO POOJA DEVI AS PER AFFIDAVIT. CL-877

I HAVE CHANGED MY NAME FROM MRS. HEENABEN RAJENDRA VORA TO MRS. HEENA RAJENDRA VORA AS PER AFFIDAVIT. CL-877 A

I HAVE CHANGED MY NAME FROM ASHLEY SURESH RAJ. T. TO ASHLEY SURESH TANGRAI AS PER AFFIDAVIT. CL-877 B

I HAVE CHANGED MY NAME FROM MOHAMED SAOOD ITEKHAR AHMAD SHAIKH TO MOHAMMED SAOOD ITEKHAR AHMED SHAIKH AS PER AFFIDAVIT. CL-877 C

I HAVE CHANGED MY NAME FROM MOHD IRFAN MOHD YUNUS QURESHI TO IRFAN SHAIKH AS PER ADADHAR CARD NO. 5507 7604 7512. CL-877 D

I HAVE CHANGED MY NAME FROM MOHAMMED IMRAN SAMI TO VIHARAN PRAJAPATI AS PER AFFIDAVIT. CL-877 E

I HAVE CHANGED MY NAME FROM NEHA DINESHKUMAR KHEMLANI TO NEHA PARIKH AS PER AFFIDAVIT. CL-877 F

I HAVE CHANGED MY NAME FROM MISS. NEETUBEN SHANTILAL TANDEL TO MRS. NEETU NARESH MANGELA AS PER DECLARATION CL-932

I HAVE CHANGED MY NAME FROM MRS. NITU NARESH MANGELA TO MRS. NEETU NARESH MANGELA AS PER DECLARATION CL-932 A

OLYMPIA INDUSTRIES LIMITED
CIN: L52100MH1987PLC045248.
Regd. Office: C-205, Synthline Industrial Estate, Behind Virwani Industrial Estate, Goregaon (E), Mumbai- 400063.
Ph. No. 022-42138333
Email: info@olympiaindustriestd.com
Website: www.olympiaindustriestd.com

NOTICE

Notice is hereby given that Pursuant to Regulation 29 and 33 read with regulation 47 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015 a meeting of the Board of Directors of the Company will be held on Friday, 13th November, 2020 at the registered office of the company to inter-alia, consider and approve the Unaudited Financial Results of the Company for the quarter and half year ended 30th September, 2020. The said notice may be accessed on the Company's website at www.olympiaindustriestd.com and may also be accessed on the stock exchange website www.bseindia.com

By Order of the Board
For Olympia Industries Limited
Radhika Jhorrila
Company Secretary & Compliance officer

Place: Mumbai

Date : 05th November, 2020

Important Request to Shareholders:

- Register/update their E-mail ID with Company, DP and R&T Agent.
- Dematerialize your shares from physical, in case not yet done.
- Update your latest Communication address, PAN Card and Bank Details with R&T Agent. For more details visit: <http://olympiaindustriestd.com/img/investor-relations/important-notice.pdf>
- Contact the R&T Agent if new shares are not received in lieu of old shares.

PUBLIC NOTICE

It is notified for the information that my Original Std. 10th Passing Certificate having Roll No. 4142479 for the Academic Year 2018, from Lokpuram Public School, Majhiwada, Thane (W), issued by CBSE has been lost / destroyed/missing.

Name of the Candidate :
Ms. Soumyaa Swarup D/o. Gaurav Swarup, Dt. O. B. 09.08.2002.
Residence at:
A-1, 1301, Pelung, Rumash Bali, Puranik's, Ghodbunder Road, Thane- 400 615.
Mob.: 8451909981

NOTICE

NOTICE is hereby given that my clients Shoab Haji Abdul Rahim Bhoraniya & 4 others are the Owners of Shops Bearing Nos.1, 2 & 3, each admeasuring approximately about Shop No.1(452 sq.ft.), Shop No.2 (256 Sq.ft.) and Shop No. (421 Sq. ft.) built up area, on ground floor, in building Ever Joy Co.Op Housing Society Ltd. situated at Apanashanjan Dai Road, (Marol Maroshi Road), Marol Gaon, Andheri (East), Mumbai- 400059, laying and being on the lot of land bearing C.T.S. No. 84, 144, 153, Village: Marol, Mumbai Suburban District, free from all encumbrances and claims

As the Original Share Certificate with respect to the said three Shares mentioned hereinabove has been lost therefore any person having any right title interest claim or demand to or in the said shares and flat by way of sale, exchange, mortgage, gift, trust, inheritance, possession, easement, lease, lien, assignment, maintenance, or claiming to be in possession of any original document of title relating to the above flat or otherwise howsoever is requested to intimate the same to the undersigned in writing, together with documentary evidence in support thereof, within 15 days hereof at Office No. 34, Viral Apartment, S.V.Road, Andheri (West), Mumbai- 400058; in default, my clients shall presume that there is no such outstanding claim or demand, and shall presume that the title of the said Unit is clear and marketable, and any claim right title interest or demand of anyone, not intimated to us as aforesaid shall be deemed to be waived abandoned given up and released.

Dated this 5th day of November, 2020
Sd/-
PREMLATA JAIN (Advocate)

TRIOCHEM PRODUCTS LIMITED
(CIN: L24299MH1972PLC015544
Regd. Office: 4th Floor, Sambava Chambers, Sir P. M. Road, Fort, Mumbai - 400 001
Telephone No. : 00 91 (22) 40828100;
Fax No. : 00 91 (22) 40828181;
Email: info@ampray.com;
Website: www.triochemproducts.com

NOTICE

Notice is hereby given that Pursuant to Regulation 29 and 47 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015 a meeting of the Board of Directors of the Company will be held on Thursday, November 20, 2020 at the registered office of the company at 2.00 p.m., inter alia, to consider the un-audited financial results for the quarter and half year ended 30 September 2020.

The information contained in this notices is available on the website of the Company at www.triochemproducts.com and also on the website of BSE Limited (www.bseindia.com)

For Triochem Products Limited
Sd/-
Ramu S. Decora
Director & CEO

Place: Mumbai

Date: 4th November to 20th November

Important Request to Shareholders:

- Update E-mail ID, Mobile Number and Bank account details with a. Company DP and R&T Agent or b. on web portal at <https://linkinfinite.com/> EmailRegd. Email, Registrar.html or c. email to trn.helpdesk@linkinfinite.com
- Dematerialise your shares from physical, in case not yet done.
- Update your latest Communication address with R&T Agent.

Ref No: TPLPP 200926 2020

NOTICE

It is notified for the information that my Original Qualifying Examination Certificate of Main Secondary, Senior Secondary Examination of Year (2012-2013 for 10th grade passed from Radiant school, Sharjah) and (2014-2015 for 12th grade passed from Leaders private school, Sharjah) and Roll No.8114305 for 10th grade) and (9110557 for 12th grade) issued by CBSE has been actually lost.

Name of the candidate -
Siddhant Hemal Rajpopat
Full Address- 402, Andaz CHS, CD Barfiwala lane, opposite to Navneet Motors Andheri West 400058.
Ph no - +917045692507.
Place - Mumbai.

PUBLIC NOTICE

Public in general is hereby informed that my clients **Mr.Sitaram Shahadev Sawant** and **Mr.Rahul Sitaram Sawant** are negotiating and intends to purchase the flat premises admeasuring about 470 sq.ft. built up area bearing flat no.44, 4th floor, building no-65-A, Brndaban C.H.S Ltd, Majiwade, Thane, from **Mrs.Archna Prabhakar Gaikwad** and **Mr.Prabhakar Genuji Gaikwad**, and more particularly set out in the Schedule hereunderwritten.

Any person having any claim or right in respect of the said property more particularly described in the Schedule hereunder by way of an agreement, memorandum of understanding, inheritance, share, sale, mortgage, lease, tenancy, lien, charge, trust, easement, licence, gift, exchange, order decreed judgment of any Court, possession or encumbrance howsoever or otherwise is hereby required to intimate to the undersigned in writing within 15 days from the date of publication of this notice of his such claim, if any, with all supporting documents failing which the claims, if any, of such person shall be treated as waived or abandoned and not binding on our clients.

SCHEDULE
Flat No.44, building No-65-A, 4th Floor, Brindaban C.H.S Ltd, Majiwade, Thane, admeasuring total 470 sq.ft, within the limits of Thane Municipal Corporation.
Dated this 5th day of November, 2020

Adv. Vikram B. Singh,
G-19, Uday building, Opp Yaga Centre, Prabhul colony, Santacruz (East), Mumbai-400055 Mobile No. 9869239001

जाहिर नोटीस

मे. जेम्स वाईन्स एफएल-II/६० सीएल/एफएल/रिओडी-III/२७४, पत्ता : शोप नं. ७/१, गीता गोविंद विल्डिंग, सम्राट सिनेमा समोर, एस. व्ही. गोरगाव (प.), मुंबई-४०००६२ या अनुज्ञप्तीचे भागीदार के. रहिमिनीदेवी बी. रोहरा यांचे निधन झाल्याने अनुज्ञप्तीमधून त्यांचे नाव कमी करून श्री. अविनाश सुरेश रोहरा यांचे नाव भागीदार म्हणून समाविष्ट करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.

सही/-
जिल्हाधिकार, मुंबई उपनगर करिता.

WEST CENTRAL RAILWAY
SINGLE TENDER NOTICE
NIT No. - EL/50/NIT/08(2020-21)
Date- 03.11.2020

Senior Divisional Electrical Engineer (General), West Central Railway, Kota for and on behalf of President of Union of India invites E-tenders for following works. **Tender No. - EL / 50 / 62R / 2020-21, Description of work -** Annual Maintenance Contract for 25 KVA Inverters fitted on RMPU AC Coaches of WCR for the period of 03 years of Signoturn make, **Approx. Cost of the work (In Rs.) - 34,24,492.35, Cost of Tender from (In Rs.) - 3000/-, Earnest Money (In Rs.) - 68,500/-, Completion Period - 36 Months, Date & Time of Submission and Opening -** Submission upto 02.12.2020 upto 15:00 hrs. and opening at 15:15 hrs. The offer is accepted only through E - t e n d e r i n g o n w e b s i t e **https://www.ireps.gov.in**. The bidders should have class III digital signature certificate and must registered on IREPS portal. No tender is accepted manually. Please read tender terms & conditions before the tendering.

Sr. Divisional Electrical Engineer (General)
West Central Railway, Kota
रेल यात्रा के दौरान शिकारत हेतु 138 पर एवं सुरक्षा हेतु 182 पर सम्पर्क करें

Public Notice

This is to inform to all public at large that Late **Mr. DEEPAK VITHAL KADAM** a member of The Dewan Apartment No. 3 Co-op. Hsg Soc. Ltd. (Reg No. TNA/(VSJ)/HSG/(TC)/3254/89-90 having address at (Near Vasal Road Railway Station, Vasai (E) Dist. Palghar and owner of Flat No. C-26-E Wing, Dewan Apartment No. 3 Co-op. Hsg Soc. Ltd. died on 04/07/2020 without making any nomination or a WILL. The Society intends to transfer the said flat in the name of his WIFE **Mrs. VARSHA DEEPAK KADAM** on her application to the society. Any claims or objections are hereby invited from the heir or heirs or other claimant or Claimants/ objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the Capital/ property of the society to Mrs Varsha Deepak Kadam within a period of 14 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the Society or to us at the below mentioned address. If no claims/objections are received within the period prescribed above, the shares and interest of the deceased member in the capital/property of the society shall be transferred in the name of **Mrs. VARSHA DEEPAK KADAM** in such manner as is provided under the bye-laws of the society.

Sd/-
Advocate Sandeep K. Chaudankar
Shop No. 61, Godan Park Commercial Complex Premises society Ltd., Sai Nagar, Near Parvati Theatre, Vasai (W) Dist. Palghar 401202.
Date: 06.11.2020 Vasai

NOTICE

We, Mr. Balveer Ramavtar Mandal and Mrs. Sitadevi Balveer Mandal, declare that, our ownership in Flat No. 1/A Wing, Building No. 8, "Ashlesha" CHS, Plot No. 5-1, Nagari Nivara Parishad want to sale urgently. We declare that any person from reservation quota wants to purchase the above said flat, please contact us within 15 days on Mobile No. 9869081916.

BYP

PUBLIC NOTICE FOR AUCTION SALE

WHEREAS

The undersigned is the Authorized Officer of, Standard Chartered Bank, having one of its places of business at Standard Chartered Bank 2nd Floor 23/25 M.G Road fort Mumbai 400001 [Hereinafter called "the Bank"].

The undersigned being the Authorized Officer of Standard Chartered Bank under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (the Act) and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 (the Rules) issued demand notices dated 20.11.2015 calling upon the borrowers, namely (1) RAMAKANT RAJARAM GAIKWAD (2) SAMEER RAJARAM GAIKWAD, resident of 17/18, 13TH FLR, B-WING, GOLDEN HEIGHTS CHS LTD PLOT NO 707,SHIVAJI PARK,DADAR-W MUMBAI - 400028 had mortgaged the property located at All the part of Office Premises No1 admeasuring 6529 Square feet built up area on the fifth floor of the building known as Laxmi Commercial Centre Standing on the property bearing C.S.No.1380 and 1/1382 of Lower Panel Division situate lying and being at Kumbharwada Senapati Bapat Marg Dadar (West) Mumbai -4000 28 and accordingly the Bank had called upon them to repay the outstanding amount being **Rs.32086349.40/- (Rupees Three Crore Twenty Lacs Eighty Thousand Three Hundred Forty Nine & Paise Forty only) & Rs 19476482.72/- (Rupees One Crore Ninety Four Lacs Seventy Six Thousand Four Hundred Eighty Two & Paise Seventy Two Only)** along with further interest w. e. f. 11th Apr 2017 till actual date of payment within 60 days from the date of receipt of the said notice

The Borrower/s having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken Symbolic possession of the property mortgaged with the bank, described hereinbelow, to recover the said outstanding amount, in exercise of powers conferred on me under Section 13(4) of the Act read with Rule 8 of the Rules on 12th July-2017.

Now, the public in general is hereby informed that the said property would be sold by public auction on 24th day of November, 2020 at Standard Chartered Bank 2nd Floor 23/25 M.G Road fort Mumbai 400001 by inviting bids in sealed envelopes as per the procedure and the terms and conditions stated below:

The Reserve Price of the said Property is Rs. 137104103.25/- (Rupees Thirteen Crore Seventy-One Lakh Four Thousand One Hundred Three & Paise Twenty-Five Only).

The earnest money deposit would be Rs. 13710410/- (Rupees One Crore Thirty-Seven Lakh Ten Thousand Four Hundred Ten Only)

PROCEDURE AND TERMS & CONDITIONS OF PUBLIC AUCTION BY INVITING BIDS:

- The property can be inspected on 19th Nov 2020 between 10 a. m. and 2 p. m.
- The bids shall be submitted in a sealed envelope to the office of undersigned along with a Demand Draft /Pay Order of Rs. 13710410.00/- towards the Earnest Money Deposit favoring, Standard Chartered Bank Loan A/c No. 48606642 The earnest money deposit shall not carry any interest.
- Last date to submit the bid along with Earnest Money Deposit is on or before 23rd Nov-20, 5 p.m.
- Along with the bid form the proposed bidder shall also attach his/her identity proof and the proof of residence such as copy of the passport, election commission card, ration card driving license etc and a copy of the PAN card issued by the Income Tax Department of India.
- On the auction date all the bids so received would be opened and the bid of the highest bidder, provided it is above the reserve price, may be accepted by the bank. In no eventuality would the property be sold below the reserve price. However the bidders personally present at the auction site shall have the right to further enhance their bid price by a minimum sum of Rs 25,000, and in the event of higher bid price being offered, the Bank shall have the right to accept the same. Thereafter, when the Bank confirms the sale, the purchaser will be required to pay deposit of 25% (twenty-five percent) of the sale price, after adjusting the earnest money deposit, immediately with the undersigned. The balance amount of the purchase price shall be paid by the purchaser to the undersigned on or before the fifteenth day of confirmation of the sale of the said property or such extended period as may be agreed upon in writing by the parties. In default of payment & within the time as mentioned above, the bank shall be at liberty to forfeit the earnest money deposit and proceed with re-auction of the property. The defaulting purchaser shall forfeit all claims to the property or to any part of the sum for which it may be subsequently sold.
- All the payments shall be made by the purchaser by means of the demand draft/pay order favoring Standard Chartered Bank Loan A/c No. 48606642
- On receipt of the sale price in full, the bank shall be issuing a sale certificate in favour of the purchaser and would hand over the possession of the property to the purchaser.
- The said immovable property described in the schedule herein below shall remain and be at the sole risk of the purchaser in all respects including loss or damage by fire or theft or other accidents, and other risk from the date of the confirmation of the sale by the undersigned authorized officer. The Purchaser shall not be entitled to annul the sale on any ground whatsoever.
- The Demand Draft/Pay Order deposited towards the earnest money shall be returned to the unsuccessful bidders
- For all purposes, sale of the said property is strictly on "AS IS WHERE IS BASIS" and "AS IS WHAT IS BASIS". To the best of the knowledge and information of the Authorized Officer of the bank, no other encumbrances exist on the property.
- All expenses relating to stamp duty, registration charges, transfer charges and any other charges in respect of the above referred property shall be borne by the purchaser.
- The Authorised officer is not bound to accept the highest offer or any or all offers and the bank reserves its right to reject any or all bid(s) without assigning any reasons thereof.
- No person other than the bidders themselves or their duly authorized representative shall be allowed to participate in the auction sale proceedings.
- This notice is also notice to the above said borrower (1) RAMAKANT RAJARAM GAIKWAD (2) SAMEER RAJARAM GAIKWAD, resident of 17/18, 13TH FLR, B-WING, GOLDEN HEIGHTS CHS LTD PLOT NO 707,SHIVAJI PARK,DADAR-W MUMBAI - 400028 under Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.

SCHEDULE (DESCRIPTION OF THE SAID PROPERTY)
All the part of Office Premises No1 admeasuring 6529 Square feet built up area on the fifth floor of the building known as Laxmi Commercial Centre Standing on the property bearing C.S.No.1380 and 1/1382 of Lower Panel Division situate lying and being at Kumbharwada Senapati Bapat Marg Dadar (West) Mumbai -4000 28
Sd/- Authorized Officer Standard Chartered Bank (Rakesh Sharma)
Dated : 06.11.2020 Place : Mumbai

PUBLIC NOTICE FOR E- AUCTION SALE

WHEREAS, The undersigned is the Authorized Officer of Standard Chartered Bank, having one of its places of business at 23/25 M.G. Road Fort Mumbai – 400001 [Hereinafter called "the Bank"].

The undersigned being the Authorized Officer of Standard Chartered Bank under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (the Act) and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 (the Rules) issued demand notices dated 05th September 2019 calling upon the borrower's (1) KAPIL PURI (2) KAVITA KAPIL PURI (3) SUNRICH REALTORS PVT LTD resident of MENKA APPTS FLAT NO 602 6TH FLR 5TH ROAD CHEMBUR 400071 (the Borrower's) calling upon them to repay the outstanding amount being **Rs. 7,60,90,899.13 /-** (Rupees Seven Crores Sixty Lakhs Ninety Thousand Eight Hundred Ninety-Nine and Paise Thirteen only) along with further interest w. e. f. 01.09.2019. till actual date of payment within 60 days from the date of receipt of the said notice.

The Borrower/s having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken symbolic possession of the property mortgaged with the bank, described hereinbelow, to recover the said outstanding amount, in exercise of powers conferred on me under Section 13(4) of the Act read with Rule 8 of the Rules on **20th Nov 2019**.

Now, the public in general is hereby informed that the said property would be sold by e-auction on 10thday-of-Dec-2020 through e-auction platform provided at web-portal www.matexauctions.com and bidding shall take place through online electronic bidding on the said website, as per the procedure and the terms and conditions stated below:

The Reserve Price of the said Property is Rs. 215449500/- (Rupees Twenty-One Crore Fifty-Four Lakh Forty-Nine Thousand Five Hundred Only).

The earnest money deposit would be Rs. 21544950/- (Rupees Two Crore Fifteen Lakh Forty-Four Thousand Nine Hundred Fifty Only)

PROCEDURE AND TERMS & CONDITIONS OF PUBLIC AUCTION BY INVITING BIDS:

- The property can be inspected on 02nd Dec 2020 between 11:00 a. m. and 1:00 p. m.
- The Tender / bid form with the terms and conditions can be obtained online from the website <http://www.matexauctions.com>. The tender form and the terms and conditions would be available in the website from 10th November 2020 to 09th Dec 2020 upto 5:00 P.M. The bid/ tender form complying with all necessary terms shall be submitted along with the proof of EMD amount of Rs. 21544950/- towards the Earnest Money Deposit favoring Standard Chartered Bank Deposit through EFT/NEFT/RTGS transfer in favour of Mortgage Suspende Account No. 42705095742; IFSC: SCBL0036078. The earnest money deposit shall not carry any interest. BID form shall be downloaded and duly filled and uploaded to www.matexauctions.com .
- Last date to submit the bid along with Earnest Money Deposit is on or before 5:00 p.m. on 09th Dec 2020
- Along with the bid form the proposed bidder shall also attach his/her identity proof and the proof of residence such as copy of the passport, election commission card, ration card driving license etc. and a copy of the PAN card issued by the Income Tax Department of India.
- Bidders shall hold a valid Digital Signature Certificate issued by competent authority and valid email ID (e-mail ID is necessary for the intending bidder as all the relevant information and allotment of ID & password by M/s Matex Net Pvt.Ltd may be conveyed through e- mail).
- On the auction date all the bids so received would be opened and the bid of the highest bidder, provided it is above the reserve price, may be accepted by the bank. In no eventuality would the property be sold below the reserve price. However, the bidders personally present for the auction shall have the right to further enhance their bid price by a minimum sum of Rs 10,000/-, and in the event of higher bid price being offered, the Bank shall have the right to accept the same. After each bid, the window for the next bid shall be open for 5 mins within which the next bid can be placed. The Auction time shall be 120 Minutes from 11:00 A.M. to 1:00 P.M. with unlimited extensions of 5 minutes each. In case bid is placed in the last 5 minutes of the closing time of the e-Auction, the closing time will automatically get extended for 5 minutes.
- Thereafter, when the Bank confirms the sale, the purchaser will be required to pay deposit of 25% (twenty-five percent) of the sale price, after adjusting the earnest money deposit, immediately with the undersigned. The balance amount of the purchase price shall be paid by the purchaser to the undersigned on or before the fifteenth day of confirmation of the sale of the said property or such extended period as may be agreed upon in writing by the parties. In default of payment & within the time as mentioned above, the bank shall be at liberty to forfeit the earnest money deposit and proceed with re-auction of the property. The defaulting purchaser shall forfeit all claims to the property or to any part of the sum for which it may be subsequently sold.
- All the payments shall be made by the purchaser by Deposit through EFT/NEFT/RTGS transfer in favour of Mortgage Suspende Account No. 42705095742 IFSC: SCBL0036078
- On receipt of the sale price in full, the bank shall be issuing a sale certificate in favor of the purchaser and would hand over the possession of the property to the purchaser.
- The said immovable property described in the schedule herein below shall remain and be at the sole risk of the purchaser in all respects including loss or damage by fire or theft or other accidents, and other risk from the date of the confirmation of the sale by the undersigned Authorised Officer. The Purchaser shall not be entitled to annul the sale on any grounds whatsoever.
- EMD of the unsuccessful bidders will be returned through DD/PO/EFT/NEFT/RTGS to the Bidder/ bank account details provided by them in the bid form and intimated via their email id.
- For all purposes, sale of the said property is strictly on "AS IS WHERE IS BASIS" and "AS IS WHAT IS BASIS". To the best of the knowledge and information of the Authorised Officer of the bank, no other encumbrances exist on the property.
- All expenses relating to stamp duty, registration charges, transfer charges and any other charges in respect of the above referred property shall be borne by the purchaser.
- The Authorised officer is not bound to accept the highest offer or any or all offers, and the bank reserves its right to reject any or all bid(s) without assigning any reasons thereof.
- The particulars about the properties specified in the tender document have been stated to the best of the information of the Authorised Officer and the Authorised Officer shall not be answerable for any error, mis- statement or omission in this proclamation. Save and except above, the Bank is not aware of any other encumbrance of the secured asset.
- The prospective bidders can inspect the property on the date and time mentioned as above.
- This notice is also notice to the above said borrower's (1) KAPIL PURI (2) KAVITA KAPIL PURI (3) SUNRICH REALTORS PVT LTD. under Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.

DESCRIPTION OF PROPERTY
All the part and parcel of the property residential flat being Unit No 303, admeasuring 4610.53 square feet carpet area on 03rd (Third) floor, in Wing B, of Building known as 'Signature Island' together with right to use and enjoy 04(Four) car parking spaces in the [sitl/open compound/baseament] of the said building and the proportionate share in the common areas, amenities & facilities of the said building, being constructed on a portion of amalgamated plots bearing Nos.R1-1, R1-2, R3 & R4 situated in "G" Block of Bandra Kurla Complex forming part of CTS No.4207, of village Kole Kalyan, Taluka Andheri, District Bombay Suburban
Further details please contact: The Authorised Officer, Mr. Subhajit Chattopadhyay Ph: +91 22 6735 5093 / 9051304452 Email: Subhajit.chattopadhyay@sc.com AND Please refer to the link provided on Standard Chartered Bank/secured creditor's website i.e. https://www.sc.com/in/important-information/public-sale-notice-of-properties-under-the-possession-of-bank/
Sd/- Authorized Officer Standard Chartered Bank Mr. Subhajit Chattopadhyay
Dated : 06.11.2020 Place : Mumbai

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given on behalf of our Client 1) Smt. C. PADMASHREE 2) Priya Vijaykumar Iyer, 3) Megha Vijaykumar Iyer, are the only legal heirs of the Deceased Mr. Nurangi Krishnan Vijayakumaran, who was co-owner of Flat No. C/202, Tuscano Tower, Patankar Park, Panchal Nagar, Near State Bank of India, Nallasopara (W), Tal. Vasai. Dist. Palghar 401203. If anyone having any claim, right, title and interest and / or objection should contact at below address within 15 days of publication of this notice.

sd/-

Alpha & Associates

Advocates & Legal Advisors

12, Dange Tower, Station Road,

Opp IDBI Bank, Nallasopara (W)- 401203.

ओलिम्पिया इंडस्ट्रिज लिमिटेड

सीआयएन : L52100MH1987PLC045248

नॉंदणीकृत कार्यालय : सी-२०५, सिंगोफाईन इंडस्ट्रियल इस्टेट, विरानी इंडस्ट्रियल इस्टेटच्या मागे, ऑफ. आरं रोड, गोरेगांव (पूर्व), मुंबई - ४०० ०६३, भारत.

ईमेल : info@olympiaindustriestltd.com

वेबसाईट : www.olympiaindustriestltd.com

सूचना

सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन २९ आणि ३३ सहायका विनियमन ४७ अनुसार याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्धवार्षिकरिता कंपनीच्या अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्ष इतर बाबींसह विचारविनीत करण्याे त्यांना मान्यता देण्याकरिता कंपनीच्या संचालक मंडळाची सभा शुक्रवार, १३ नोव्हेंबर, २०२० रोजी कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयामध्ये आयोजित करण्यात येत आहे.

सदर सूचना कंपनीची वेबसाईट www.olympiaindustriestltd.com वर व स्टॉक एक्सचेंज वेबसाईट www.bseindia.com वर उपलब्ध आहे.

मंडळाच्या आदेशान्वये ओंलिम्पिया इंडस्ट्रिज लिमिटेडकरिता राधिका शारोला कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

ठिकाण : मुंबई

दिनांक : ५ नोव्हेंबर, २०२०

भागाधारकांना महत्त्वपूर्ण विनिर्ी :

- कंपनी, डीपी व आरअॅन्ड टी एंटर समवेत त्यांचे ई-मेल आयडी रिकवरील/अपडेट करावे.
- तुमचे शेअर्स प्रत्यक्ष स्वरूपात अजून केले नसल्यास इमिटरिअलाईड करावे.
- पॅनाईट आणि बँक गॅरंटीसह सह आरअॅन्डटी एंजंट यांच्यासह तुमचा नवीन संपर्क पत्ता अपडेट करावा. अधिक तपशिलासाठी <http://olympiaindustriestltd.com/img/investor-relations/important-notice.pdf>
- जुन्या शेअर्स संवंधात नवीन शेअर्स प्राप्त न झाल्यास आरअॅन्डटी एजंट यांच्याशी संपर्क साधावा.

जाहीर सूचना

जे संबंधित आहेत त्यांना

आमचे अशील मिस्त मेहता आणि सुयोग सावंत यांच्या पत्ता येथे १०४, इंदोलेक सीएएसए, बालाजी हॉटेल/एडुमिन बँकच्या बाजूला, शांती पार्क/विजय पार्क, सिंगे रोड-४०१ १०७ यांच्या सुचने अंतर्गत तमाम जनतेला आम्ही खालीलप्रमाणे कळवतो:

- आमच्या अशिलानी असे कळवले आहे की, रवी गुप्ता या गाव. पोंडसर, तालुका. बोरोवली, जिऱ्हा. मुंबई उपनगर येथे सीटीएस क्र. ८३७ ते ८४० येथे स्थित आणि वसलेले प्रतापगंभी सीएएसए अशा ज्ञात इमारतीमधील १२व्या मजल्यावरील फ्लॅट १२०२ मोजमापित क्षेत्र अंदाजे ५४ चौ. मीटर्स (क्विरअप) च्या मालक आहेत.
- आमचे अशील निष्पाटित करारा द्वारे रवी गुप्ता यांच्याकडून वरील सदर फ्लॅट खेरीद करण्यास इच्छुक आहेत.
- आमच्या अशिलानी असे कळवले आहे की, १५.०३.२०१८ रोजीच्या कायमस्वरुपी प्यांची निवाऱ्याकरीताच्या करारतर्गत रवी गुप्ता यांच्या नावे वरील सदर फ्लॅट एस.डी. कॉर्पोरेशन, समतानगर सीएएसए लि. व प्रतापगंढ सीएएसए लि. यांनी वाटय केला आहे.
- आमच्या अशिलानी असे कळवले आहे की, रवी गुप्ता यांनी जुन्या परिऱसासंबंधित सर्व इतर दस्तावेज हरवले/गहाळ केले आहेत आणि ते शोधून सापडण्यासारखे नाहीत.

या परिस्थितीत आम्ही तमाम जनतेला याद्वारे सूचना देत आहोत की, जर कोणतीही व्यक्ती किंवा कायदेशीर हक्कदार यांना सदर फ्लॅटच्या संदर्भातील हक्क, नामाधिकार आणि हितसंबंध आणि असल्यास त्यांनी कुप्या आमच्या कार्यालयात आवश्यक कागदपत्रांसह पुढील पत्त्यावर सूचनेच्या १५ दिवसांच्या आत कळवावे.

ठिकाण : मुंबई

दिनांक : ०६.११.२०

सही/-

मे. जोशी लिगल असोशिएट्स

वकील उच्च न्यायालय,

बी-३०१, हिबबे कॉम्प्लेक्स,

जुनी पॉलिस् लॅन, अंधेरी (पू.),

मुंबई-४०० ०६१ नं. ९३२४५९७७७३

जाहीर सूचना

सूचना घ्यावी की मी सन होल व्यू को-ऑर्परेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि. चे धारक क्र. १०१ ते १०५ (अनु क्र. २१) प्रत्येकी रु. ५०/- चे ५ शेअर धारण केले आणि एन. एस. एस. रोड, घाटकोपर (प.), मुंबई-४०० ०८४ येथे स्थित गाव असल्फाच्या सीटीएस क्र. २९८, ३०१ व ३०२ धारक होील व्यू अपार्टमेंट, बी-इमारत अशा ज्ञात इमारतीच्या तळ मजल्यावरील दुकान क्र. ८ मोजमापित २७९.५० चौरस फीट बिल्ड अप क्षेत्राचे (सदर मालक श्री. परशुराम नंदलाल यादव हे माझे अशिल यांचे नामाधिकार तपासत आहे. (त्यानंतर “यादव दुकान” व “सदर शेअर्स” “सदर मिळकत” असा उल्लेख) मूळतः कुमारी उषा श्रीराम शाह (अज्ञात) व श्री. श्रीराम डी. शाह यांनी २१ ऑगस्ट, १९८९ रोजीचा करारानुसार प्रवर्तक मे. श्री. गणेश कंठूरकशन कॉर्पोरेशन यांच्याकडून सदर दुकान खरेदी केले आहे. कुमारी उषा श्रीराम शाह यांचे अज्ञात वयात निधन झाले. श्री. परशुराम नंदलाल यादव यांनी सदर मिळकत ३ मे, २०२३ रोजीच्या विक्रीकरिताच्या नोंदणीकृत करारान्वये श्री. श्रीराम डी. शाह यांच्याकडून खरेदी केला आहे. कुमारी उषा श्रीराम शाह व श्री. श्रीराम डी. शाह आणि मे. श्री. गणेश कंठूरकशन कॉर्पोरेशन यांच्यामधील निष्पाटित २१ ऑगस्ट, १९८९ रोजीचा मूळ करार हावला आहे आणि तो शोधून सापडला नाही.

कोणतीही व्यक्ती ज्यांना सदर मिळकतीच्या संदर्भात कोणताही दावा किंवा हक्क असे की वाटप, विक्री, गहाण, भाडेपट्टा, धारणाधिकार, परवाना, भेट, कब्जा, वासा, उत्तराधिकार, शेअर किंवा भार किंवा अन्यकाही जर असल्यास तसे लिखित स्वरूपात निमन्स्वाक्षरीकरणा कार्यालय क्र. ३, ११ता मजला, सुप्रिया हाइट्स, पी. के. रोड, मुलुंड (प.), मुंबई-४०० ०८० येथे सर्व पुच्छपत्र दस्तावेजांच्या प्रमाणात प्रतीसह तसे त्याचे/तीचे/त्यांचे दावे जर असल्यास ते सूचनेच्या प्रकाशनाच्या तारखेपासून १४ दिवसांत कळवणे आवश्यक आहे कसूर केल्यास तशा व्यक्तीचे तसे दावे जर असल्यास ते त्यागित परिऱ्यागित केले जातील आणि बंधनकारक नसतील.

सही/-

विवेक डी. त्यानी

(वकील)

ठिकाण:मुंबई

दिनांक:०६.११.२०२०

नोटीस

आम्ही श्री. बलवीर रामअवतार मंडल व सौ. सीतादेवी बलवीर मंडल फुट नं. १/अे विंग/बिल्डिंग नं. ८ अश्लेशा को-ऑप. हाऊसिंग सोसायटी फ्लॅट नं. ५-१, गोरेगांव (पूर्व), मुंबई नं. ४०००६५. हा फ्लॅट आम्ही विकण्याचे ठरविले आहे, तरी कोणी रिक्षरवेशन कोटयातील व्यक्तिस हा फ्लॅट घ्यावयाचा असेल त्यांनी खाली दिलेल्या मोबाईल नंबर वर १५ दिवसांच्या आत संपर्क साधावा.

मोबाईल नं. ९८६९०८१११६ (BYP)

नवी मुंबई महानगरपालिका

अभियांत्रिकी विभाग

फेर-निविदा सूचना क्रमांक-नमुमपा/का.अ (तुर्मे)/14/2020-2021

अ. क्र.	कामाचे नांव	अंदाजित रक्कम (रु.)
1	तुर्मे विभागातील प्रभाग क्र. 66 सेक्टर-22 येथील रामतनु मैदानातील बैठक व्यवस्थेची सुधारणा करणे.	रु.2,67,261/-
2	तुर्मे विभागातील प्रभाग क्र.71 हनुमाननगर येथे शिल्पकला बांधुन सुशोभिकरणे करणे.	रु.4,23,000/-
3	तुर्मे विभागातील प्रभाग क्र.71 येथील कोळी व धोत्रे यांच्या घराच्या परिसरातील ड्रेन व पदपथाची सुधारणा करणे.	रु.4,21,519/-
4	तुर्मे प्रभाग क्र.71 हनुमाननगर येथील सय्यद व रफिक यांच्या घराच्या परिसरातील ड्रेन व पदपथाची सुधारणा करणे.	रु.4,21,451/-
5	तुर्मे प्रभाग क्र.71 हनुमान नगर येथील नमुंमपा श्वान नियंत्रण केंद्राजवळील S.W. Drain ची सुधारणा करणे.	रु.4,24,488/-
6	तुर्मे प्रभाग क्र.71 हनुमाननगर येथील कुरेशी व सोनावणे यांच्या घराच्या परिसरातील पदपथाची सुधारणा करणे.	रु.4,20,603/-

या निविदेबाबतची विस्तृत माहिती नवी मुंबई महानगरपालिकेचे संकेतस्थळ www.nmmc.gov.in आणि <https://organizations.maharashtra.nextprocure.in> वर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. संबधीत निविदाकारांनी याची नोंद घ्यावी.

सही/-

कार्यकारी अभियंता (तुर्मे)

जाक्र-नमुमपा/जसं/जाहिरात/2185/2020 नवी मुंबई महानगरपालिका

जाहीर सूचना

सूचना याद्वारे देण्यात येते की, आम्ही या खालील लिखीत परिशिष्टातील अधिक तपशिलवारपणे नमूद आणि सीटीएस क्र. ४४३, ४४४, ४४५ व ४४६ धारक सेनापती बापट मार्ग, लोअर परेल, मुंबई - ४०००१३ येथे स्थित चार कार पार्किंग स्पेससह मोजमापित ४,७१४ चौरस फीट चर्टई क्षेत्र, ‘वर्ल्ड वन’ अशा ज्ञात इमारतीच्या पश्चिम विंग मधील ४६ व्या मजल्यावर स्थित ‘वर्ल्ड व्हिला (फ्लॅट) - ४६०१’ (परिसर) च्या संदर्भातील नामाधिकार तपासत आहोत.

कोणतीही व्यक्ती/हक्कदार ज्यांना परिसर किंवा त्याच्या कोणत्याही भागांवर कोणताही दावा जसे की विक्री, अदलाबदल, गहाण, प्रभार, भेट, विवस्सन, देखरेख, वासा, कब्जा, भाडेपट्टा, परवाना, कुळवहिवाट, धारणाधिकार किंवा अन्यकाही जर असल्यास तसे लिखीत स्वरुपात निमन्स्वाक्षरीकारांना खालील नमूद पत्त्यावर या प्रकाशनापासून १४ (चौदा) दिवसाच्या आत कळवावे कसूर केल्यास दावे/आक्षेप जर असल्यास ते त्यागित आणि/किंवा परिऱ्यागित मानले जातील.

६ नोव्हेंबर, २०२० रोजी

सही/-

मुस्तफा मोतीवाला

वकील आणि सॉलिसिटर

सी/ओ. क्लासिक लॉ अॅण्ड असोशिएट्स

१ ला मजला, बजाज भवन, २२६, नरिमन पॉईंट, मुंबई - ४०००२१

वरील उल्लेखित परिशिष्ट (परिसराचे वर्णन)

सेनापती बापट मार्ग, लोअर परेल, मुंबई - ४०००१३ येथे स्थित चार कार पार्किंग स्पेससह मोजमापित ४,७१४ चौरस फीट चर्टई क्षेत्र, ‘वर्ल्ड वन’ अशा ज्ञात इमारतीच्या पश्चिम विंग मधील ४६ व्या मजल्यावर स्थित ‘वर्ल्ड व्हिला (फ्लॅट) - ४६०१’.

KEC

केईसी इंटरनॅशनल लिमिटेड

सीआयएन – एल४५२००एमएच२००५पीएलसी१५२०६१

नोंद. कार्यालय : आरपीजी हाऊस, ४६३, डॉ. अ‍ॅनी बेझंट रोड, वरळी, मुंबई - ४०० ०३०

दूर. क्र. : ०२२-६६६७०२००, फॅक्स क्र. : ०२२-६६६७०२८७, ईमेल : investorpoint@kecprg.com

३० सप्टेंबर २०२० रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्ध वर्षांकरिता एकत्रित अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा उतारा

र. कोटी मध्ये

	संपलेली तिमाही	संपलेले अर्ध वर्ष	संपलेले वर्ष
तपशील	३० सप्टेंबर, २०२० (अलेखापरिक्षित)	३० सप्टेंबर, २०१९ (अलेखापरिक्षित)	३० सप्टेंबर, २०२० (अलेखापरिक्षित)
१ प्रवर्तनातून उत्पन्न	३२५७.६७	२८०८.८१	५४४४.४३
२ कालावधीकरिता निव्वळ नफा (करपूर्व)	११५.०२	१८०.५०	२१९.४७
३ कालावधीकरिता निव्वळ नफा (करपरश्चात आणि अपवादात्मक बाबीपरश्चात)	१४२.५५	१३९.१२	२१३.३५
४ कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (सर्वमाधीकरिता नफा (करपरश्चात) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करपरश्चात) ध्वनत)	१३५.६८	१४८.१९	२३८.८०
५ भरणा झालेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रु. २/- प्रत्येकी)	५९.४२	५९.४२	५९.४२
६ इतर इक्विटी			२७४६.१६
७ मालकांना मिळणाऱ्या मूलभूत/सौम्यिकृत प्रति भाग प्राप्ती (रुपयात) (अवार्षिकीकृत) (दर्शनी मूल्य प्रत्येकी रु. २/-) अनन्यसाधारण बाबीपूर्वी आणि पर्श्चात (अवार्षिकीकृत)	५.५५	५.४१	८.३०

टिपा :

- केईसी इंटरनॅशनल लिमिटेड तिच्या शाखा, संयुक्तपणे नियंत्रित प्रचालने (एकर उल्लेख “कंपनी”) आणि तिच्या उपकंपन्यां (एकर उल्लेख ‘ग्रुप’)चे वरील निष्कर्ष ०४ नोव्हेंबर, २०२० रोजी झालेल्या त्यांच्या संबधित बैठकामध्ये लेखापरीक्षण समितीने पुनर्विनीतित केले व संपादक मंडळाने मंजूर केले. कंपनीच्या धर्मानिक लेखापरीक्षकांनी ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्ध वर्षांकरिता वरील एकत्रित अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे “पर्यादित पुनर्विलोकन” केले आहे.
- कंपनीच्या अलिप्त अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांची माहिती खालीलप्रमाणे : –

	संपलेली तिमाही	संपलेले अर्ध वर्ष	संपलेले वर्ष
तपशील	३० सप्टेंबर, २०२० (अलेखापरिक्षित)	३० सप्टेंबर, २०१९ (अलेखापरिक्षित)	३० सप्टेंबर, २०२० (अलेखापरिक्षित)
प्रवर्तनातून उत्पन्न	२८४४.३२	२४६९.५७	४७३४.२३
करपूर्व नफा	१८९.८३	१६७.७६	३१६.०३
करांतर नफा	१४०.१७	१३२.६२	२३०.५१

३. वरील माहिती म्हणजे सुधारित सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन, २०१५ च्या रेग्यलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजसकडे सादर केलेल्या एकत्रित अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा आहे. अलिप्त आणि एकत्रित अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्सचेंजसच्या वेबसाईटसु म्हणजेच www.nseindia.com व www.bseindia.com वर आणि कंपनीची वेबसाईट म्हणजेच www.kecprg.com वर उपलब्ध आहे.

ठिकाण : मुंबई

दिनांक : ०४ नोव्हेंबर, २०२०

आम्हाला भेट द्या – www.kecprg.com

जाहीर सूचना

जनतेला याद्वारे सूचना देण्यात येते की, माझे अशील लिखित अंतर्गत परिशिष्टात सविस्तरपणे वर्णन केलेली कार्यालय खेरीदकीर्ता मे. सेसन स्टार डेव्हलपमेंटस प्रांत्चे कार्यालय १ ला मजला, मुंशी पेठ्यावाला कंपाऊड, एम जी रोड, बोरोवली (पूर्व), मुंबई-४०० ०६६ सह वाटाघाटी करत आहे.

कोणतीही व्यक्तीस किंवा व्यक्तींना सदर मिळकत किंवा त्याचा कोणताही भागासंबंधित किंवा विरोधात कोणताही दावा किंवा हितसंबंध असल्यास, विक्री, करारपत्र, डेव्हलपमेंट अ‍ॅप्रीमेंट, गहाण, विवस्सन, धारणाधिकार, बक्षीस, प्रभार, ताबा, वासा, भाडेपट्टा, पोर्टाी, सुविधाधिकार किंवा याशिवाय कोणत्याही प्रकारच्या मागे निमन्स्वाक्षरीकारांना खाली नमूद पत्ता येथे प्रसिध्दीच्या दिनांकापासून १५ दिवसांत कळवावे, कसूर केल्यास कोणतेही अपेे दावे सोडून दिल्याचे गृहीत धरले जाईल.

परिशिष्ट

गाव कान्हेरी, तालुका बोरोवली, मुंबई उपनगर जिल्ह्याचे सीटीएस क्र. ६६, ६६/१ ते १२, ६७/१ ते २४, ६८, ६८/१ ते ६ आणि ६५ चे सामाईक जमिनीचे प्लॉटवर स्थित आणि कार्यालय क्र. २०३, दुसरा मजला, स्टार प्लाझा, गाव कान्हेरी, बोरोवली (पूर्व), मुंबई-४०० ०६६ ते सर्व.

दिनांक ०६ नोव्हेंबर, २०२०

वकील, उच्च न्यायालय

बी-३०१, ३रा मजला, जय कमर्शियल प्लाझा,

एम.जी.रोड आणि एन.एस.रोड या कॉर्नर, मुंलुंड (पश्चिम), मुंबई-४०० ०८०

जाहीर सूचना

तमाम जनतेला याद्वारे सूचना देण्यात येते की १) खाखाली परिशिष्टातील नमूद फ्लॅट क्र. १२ करीती १, रमाकोंत विडुल खडपे, हस्तांतरकां आणि श्री धीरज डेठालाल शाह, हस्तांतरातील यांच्यामधील नोंणी क्र. बीडीआर-९-६९१२-२०१३ धारक ०२.०९.२०१३ रोजीचा विक्रीकरिताचा मूळ करार त्यासह २) धीरज डेठालाल शाह यांच्या नावामधील विधीन क्र. ५६ ते ६० धारक प्रत्येकी रु. ५०/- चे पाच शेअर्स धारण केले असून सदर फ्लॅट क्र. १२ धारक क्र. १२ चे मूळ शेअर प्रमाणपत्र दोन्ही हरवले/गहाळ झाले आहे आणि त्यासंबंधीत पोलीस नकार दाखल केलेले आहे आणि पुढे सूचना दिली आहे की धीरज डेठालाल शाह आमच्या अशिलानी सदर फ्लॅट विकण्यास आणि हस्तांतर करण्यास इच्छुक आहेत.

कोणीही व्यक्ती ज्यांना धीरज डेठालाल शाह यांना शेअर प्रमाणपत्राची प्रतीतीची जारी करण्याकरिता कोणतेही दावे आणि आक्षेप आणि कोणीतीही व्यक्ती ज्यांना सदर फ्लॅटमध्ये कोणत्याही प्रकारचा कोणताही हक्क नामाधिकार, दावा किंवा हितसंबंध अर असल्यास तसे लिखित स्वरूपात पुच्छपत्र दस्तावेजांचे पुराव्यांसह निमन्स्वाक्षरीकारांना त्यांच्या खात्यात दिलेल्या कार्यालयीन पत्त्यावर या सूचना प्रकाशनाच्या तारखेपासून १४ (चौदा) दिवसांच्या आत कळवणे आवश्यक आहे कसूर केल्यास दावे/आक्षेप जर असल्यास ते त्यागित किंवा परिऱ्यागित मानले जातील. जर वरील दिलेल्या कालावधीत दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत तर सोसायटीच्या उपाधिवीतीत तरतुदीमधील दिलेल्या मानाने शेअर प्रमाणपत्राची प्रतीतीची जारी करण्यास सोसायटी मोडकी असेल.

यावरील उल्लेखीत परिशिष्ट

कांकुबाडी, पी.एम. रोड, विलेपार्ले (पूर्व), मुंबई ४०० ०५७ येथील न्यू गॅलंग को-ऑर्परेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि च्या पहिल्या मजल्यावरील फ्लॅट क्र. १२ मोजमापित ११८ चौ. फू.

६ नोव्हेंबर, २०२० रोजी

मे. के. पी. गांना अॅण्ड असोशिएट्स कंतीना

सही/-

भागीदारा, वकील

८०१, लक्ष्मी स्मृती इमारत, मालवंबी वाडी, विलेपार्ले (पूर्व), मुंबई - ५७

कोटक महिंद्रा बँक लिमिटेड

नोंदणी कार्यालय: २० बीकेसी, सी२७, जी ब्लॉक, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा (पू.), मुंबई-४०००५८. शा. का.: अंडमान प्लाझा, सीएसटी रोड, कोलीवरी गाव, सांताक्रुझ (पू.), मुंबई- ४०००१८.

कच्चा सूचना (रक्षार मिल्कतीकरिता)

(परशिष्ट IV सहायकाच्या निष्क्यूरीटी इंटरस्ट (एफकोसमेंट) रुकस, २००२ च्या नियम ८(१) नुसार)

ज्याअर्षी, निमन्स्वाक्षरीकारांनी कोटक महिंद्रा बँक लि., बँकिंग अधिनियम, १९४९ च्या व्याख्यातील बँकिंग कंपनी, जिचे नोंदणीकृत कार्यालय आहे, २७ बीकेसी, सी२७, जी ब्लॉक, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा (पू.), मुंबई-४०० ०५८ येथे आणि शाखा कार्यालय आहे, अंडमान प्लाझा, सीएसटी रोड, कोलीवरी गाव, सांताक्रुझ (पू.), मुंबई- ४०००१८ येथे चे प्राधिकृत अधिकारी म्हणून सिस्युटिवायेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फावनाबिलिअल असेंट्स अँड एफकोसमेंट ऑफ सिस्युटिरी इंटरस्ट अँड, २००२ (“सरफेसी अँडेंट”) अन्वये आणि कलम १३ (३) आणि १३(२) सहायकाचा सिक्क्यूरीटी इंटरस्ट (एफकोसमेंट) रुकस, २००२ चे नियम ८ (१) अन्वये प्रदान केलेल्या अधिकाऱ्याचा वापर करत सदर मागणी सूचना प्रसिध्दी तारखेपासून ६० दिवसात १३.०८.२०१९ रोजीसह रु. १,८६,६२,४०२/- (रुपये एक कोटी शहाशरी लाख वासट हजार चारो दोन मास) सह एकत्रित प्रत्यक्ष वसुलीपत्र १४ ऑगस्ट, २०१९ पासूनचे मोयलेल्या चक्रवाढ व्याजावरील वैधानिक दाने त्यावरील पुढील व्याज आणि इतर प्रभार (“धक्कावी रक्कम”) अशी मागणी सूचनेन नमूद केलेली रक्कम चुकती करण्यासाठी (१) मे. इन्क्विजिा सॉल्युशन्स अॅण्ड सर्व्हिसेस प्रा. लि. (कर्वनर), ज्यांचा पत्ता: ६०१, कोलकता, गोष्क कोर्न रोड, ६ वा मजला, सेक्टर ४३, गुगाव, हायाना- १२१००२ येथे सुट्टा: २० मजला, इन्गा कॉम्प्लेक्स, महाकाली गुप्ता रोड, ओमिडा हाऊसमधून, अंधेरी (पू.), मुंबई-४०००५९ येथे सुट्टा: २० मजला, क्र. ६०९, ६ वा मजला, गोष्क कोर्न रोड, सेक्टर ४३, गुगाव, हायाना- १२१००२ (२) श्री. प्रज्ञान खड्कर (हमीदार) ज्यांचा पत्ता : ६०९, कोलक कोपर, गोष्क कोर्न रोड, ६ वा मजला, सेक्टर ४३, गुगाव, हायाना- १२१००२ येथे सुट्टा: सी-१०५, मस्किंड रोड, ग्रेटर केलाण नं. दिल्ली. (३) श्री. राजीव बागची (हमीदार), ज्यांचा पत्ता : ३/२०, उन्नत नगर-१, अक्षय सीएएसए लि., गोरावण (पश्चिम), मुंबई-४००१०४ (४) श्री. स्वप्निल सुभाष चोरडिया (हमीदार) ज्यांचा पत्ता : फ्लॅट क्र. ३०१, ३ वा मजला, विंग डी, उषा गंगल, आशिया मार्ग, चिंचोळी बंदर, मालाड (प.), मुंबई-४०००६४ येथे सुट्टा : सी-१०५, कस्तुरबा रोड, मालाड (पू.), मुंबई- ४०००६४ (५) सी. कल्पिना चोरडिया (हमीदार) ज्यांचा पत्ता : फ्लॅट क्र. ३०१, ३ वा मजला, विंग डी, उषा गंगल, आशिया मार्ग, चिंचोळी बंदर, मालाड (प.), मुंबई-४०००६४ येथे सुट्टा : बी-१०५, कस्तुरबा रोड, मालाड (पू.), मुंबई- ४०००६४ (६) श्री. मुकुण्दलाल शम्भर विलवलाला (हमीदार) आणि (७) श्री. शम्भर वस्यवअली विलवलाला (हमीदार) यांचााही पत्ता : फ्लॅट क्र. बी-४०१, ३ वा मजला, बी विंग, अशोक अंहेल्यू सीएएसएएल, मिलिटरी रोड, अंधेरी पूर्व, इंडियन बँकवॅकस, मुंबई-४०००२७ येथे सुट्टा: बी३/४०५, लोक रौनक, मोठे मराठी रोडलगत, मोठे, अंधेरी (पू.), मुंबई-४०००५९ येथे सुट्टा : ६०९, मस्कान सीएएसए., चर्च रोड, मालाड, मुंबई यांना बोलाविण्यासाठी दिनांक १३.०८.२०१९ रोजीची मागणी सूचना जारी केली होती. वरील मूळ कर्जदार/सहकर्जदारांनी सदर रक्कम चुकती करण्यास कसूर केलेली आहे. म्हणून कर्जदार/सहकर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना याद्वारे देण्यात येते की निमन्स्वाक्षरीकारांनी सदर २ नोव्हेंबर, २०२० रोजी सरफेसी अँडेंटच्या कलम १३(३) कुरणाचा वरील निष्पावलीचा नियम ८ अन्वये त्याच्या/तिहा प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करत येथील खालील वर्णिलेल्या मिळकतीचा प्रत्यक्ष कब्जा घेतला आहे.

विरोधात: येथे वरील नमूद कर्जदार/सहकर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सावधान करण्यात येते की, त्यांनी सदर ह मिळकतीच्या देवघेवीचा व्यवहार कर नये आणि सदर मिळकतीसह केलेला देवघेवीचा कोणताही व्यवहार हा १३.०८.२०१९ रोजीसह रु. १,८६,६२,४०२/- (रुपये एक कोटी शहाशरी लाख वासट हजार चारो दोन मास) सह एकत्रित संपूर्ण वसुली आणि/किंवा प्रदानाच्या ताखेपर्यंत १४ ऑगस्ट, २०१९ पासून धर्कीत मोयलेल्या चक्रवाढ व्याजावरील वैधानिक दाने त्यावरील पुढील व्याज आणि फांवी व्याज, अनुषंगीक खर्च, परिऱ्यव आणि इतर प्रभार ६ या रक्मेकरिता कोटक महिंद्रा बँक लि., जिच्या कार्याचा पत्ता अंडमान प्लाझा, सीएसटी रोड, कोलीवरी गाव, सांताक्रुझ पूर्व, मुंबई- ४०००१८ येथे च्या कार्याच्या अधीन राहिल.

कर्जदारांचे लक्ष ताणत मत्ता विचोऱ्यासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात अधिनियमाच्या कलम १३ च्या पोटकलम (८) च्या तरतुदीकडे वेधण्यात येत आहे.

स्थावर मिळकतीचे वर्णन

मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग पत्ता: १. फ्लॅट क्र. ३०१, ३ रा मजला, विंग डी, उषा गाईन, आशिया मार्ग, चिंचोळी बंदर, मालाड (प.), मुंबई-४०००६४ चे सर्व ते भाग आणि विभाग.

२. फ्लॅट क्र. बी/४०१, ४ वा मजला, बी विंग, अशोक अंहेल्यू सीएएसएएल., मिलिटरी रोड, अंधेरी पूर्व, इंडियन बँकवॅकस, मुंबई-